

Office no. 503, Varun Capital  
Off: J M Road, Opp. Jangli Maharaj Temple  
Bharat Petrol Pump Lane, Near Citiotel, Shivajinagar  
Pune - 411005

**Vinit Gangwal**  
Interim Resolution Professional of  
DOLPHIN OFFSHORE  
ENTERPRISES (INDIA) LIMITED  
Registered With IBBI  
IBBI/IPA-02/IP-N00091/2017-18/10235  
Email – ip.vinitgangwal@sudharman.in

**Email for correspondence- ip.dolphinoffshore@gmail.com**

**NOTE:** This Communication is sent purely in the capacity as INSOLVENCY PROFESSIONAL appointed as Interim Resolution Professional by Hon'ble National Company Law Tribunal(Mumbai),Court-I, Mumbai Bench in the case of Application No. CP(IB)No. 4087/NCLT/MB/2018 filed by Supreme Hydro Engineering Pvt Ltd [Operational Creditor] vide Order No. CP (IB)No. 4087/NCLT/MB/2018 –dated 16<sup>th</sup> July 2020

**Date: August 03, 2020**

To,  
**The Manager,**  
**Corporate Relations,**  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai- 400001

**Sub: Publication of Public Announcement pursuant to Sections 13 and 15 of the Insolvency & Bankruptcy Code 2016 read with Regulation 6 of the Insolvency & Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016**

**Ref: Dolphin Offshore Enterprises (India) Limited**

**(CIN: L11101MH1979PLC021302)**

**Scrip ID: 522261 | ISIN: INE920A01011**

Dear Sir,

Pursuant to my communication dated July 22, 2020, I would like to intimate the Stock Exchange that the Public Announcement, as is required under Sections 13 and 15 of the Insolvency & Bankruptcy Code 2016 read with Regulation 6 of the Insolvency & Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons)

Office no. 503, Varun Capital  
Off: J M Road, Opp. Jangli Maharaj Temple  
Bharat Petrol Pump Lane, Near Citiotel, Shivajinagar  
Pune - 411005

**Vinit Gangwal**  
Interim Resolution Professional of  
DOLPHIN OFFSHORE  
ENTERPRISES (INDIA) LIMITED  
Registered With IBBI  
IBBI/IPA-02/IP-N00091/2017-18/10235  
Email – ip.vinitgangwal@sudharman.in

**Email for correspondence- ip.dolphinoffshore@gmail.com**

**NOTE:** This Communication is sent purely in the capacity as INSOLVENCY PROFESSIONAL appointed as Interim Resolution Professional by Hon'ble National Company Law Tribunal(Mumbai),Court-I, Mumbai Bench in the case of Application No. CP(IB)No. 4087/NCLT/MB/2018 filed by Supreme Hydro Engineering Pvt Ltd [Operational Creditor] vide Order No. CP (IB)No. 4087/NCLT/MB/2018 –dated 16<sup>th</sup> July 2020

Regulations, 2016 was made on July 22, 2020, in accordance with the stipulated timelines specified in the Code and the Regulations thereof.

The Public Announcement was made in English in The Economic Times and in Marathi in The Maharashtra Times on July 22, 2020. Copies of the advertisements made in the respective papers are enclosed for your reference.

**Thanking You,**  
**Yours Faithfully,**

**Vinit Gangwal**  
**Interim Resolution Professional of**  
**Dolphin Offshore Enterprises (India) Limited**  
**Reg No: IBBI/IPA-002/IP-N00091/2017-18/10235**

Enclosed: As above

**CLEAR WINDOW FOR TOURNAMENT AFTER CANCELLATION OF T20 WORLD CUP**

# 'IPL with Festivals Can Bring Feel-good Ad Spends'

Ratna Bhushan & Gaurav Laghate

**New Delhi | Mumbai:** The International Cricket Council's decision to postpone the T20 World Cup this year is most likely to benefit the Indian Premier League (IPL), which now has a clear window during the months of September to December, and will be an added incentive for brands to spend since more than half of annual ad spends happen in the festive months, executives at large media buying companies said.

"An IPL tournament in the festive months can translate into the much-needed feel good factor the economy is looking for. As we move forward, every month is looking better than the previous one and we are optimistic that by the time the festive quarter comes, things would have improved," said Ashish Bhasin, chief executive, APAC and chairman, India,

Dentsu Aegis Network. On Monday, the ICC announced that the T20 World Cup was being postponed this year owing to fears of further spread of Covid-19. The IPL, a Board of Control for Cricket in India (BCCI) property which earned broadcaster Star India advertising revenues of over ₹2,000 crore in 2019, may be held in the United Arab Emirates this year, if the Indian government permits.

"We were waiting for the ICC's announcement on the T20 World Cup. As Asia Cup has already been cancelled, we can gear up for IPL 2020,"

said a senior BCCI official. "We have sent the proposal to the government for approval and will engage in discussions with stakeholders starting this week."

Executives at media buying companies said the pull factor for brands would come into play coinciding with spending season, despite the subdued sentiments through the year amidst the on-

going pandemic. "The duration of the IPL is much more, with 60 games compared to the ICC T20 World Cup. If the BCCI does confirm that IPL is happening later in the year, brands that had planned advertising during the World Cup window will definitely move to IPL since anyway it is the festive quarter — the biggest spending quarter annually," said Navin Khemka, chief executive of MediaCom, a media buying firm owned by Group M, which represents Parle and Dell, among others.

The on-ground sponsorships of IPL alone are estimated at ₹600 crore, while team sponsorships are estimated at ₹500 crore. However, advertisers have indicated at reworking deals if the league duration is curtailed or if matches get played in empty stadiums. This year's edition of the league was originally planned between March 29 and May 24, but was deferred with the outbreak of the coronavirus.

## BCCI to Seek Govt Nod to Host IPL in UAE

**NEW DELHI** The Indian cricket board (BCCI) will seek central government's permission to stage this year's Indian Premier League (IPL) in the United Arab Emirates, league chief Brijesh Patel said on Tuesday.

Monday's postponement of this year's Twenty 20 World Cup, which had been scheduled to take place in Australia from October 18, has presented the BCCI with a new opportunity to stage the IPL, even if it has to be in another country due to the Covid-19 crisis in India. - Reuters

## Money at Stake

₹2,000 cr Advertising revenues earned by Star India from IPL in 2019

Star India is the broadcaster for IPL

₹600 cr On-ground sponsorships of IPL

₹500 cr Team sponsorships of IPL



# Retail Auto Sales Improve in June as Lockdown Curbs Ease

Our Bureau

**New Delhi:** Retail sales of automobiles continued to improve since the easing of lockdown restrictions, with transport authorities reporting a nearly five-fold increase in vehicle registrations in June compared with the previous month.

As many as 984,395 vehicles, including passenger and commercial vehicles and two-wheelers, were retailed last month, a 42% fall from a year earlier, but significantly better than May when sales were about 200,000. June retail sales were almost 58% of the numbers in February, the last full month of sales before the country went into a lockdown in late March. There were practically no sales in April.

Retail sales of tractors grew 10.86% from a year earlier to 45,358

**STEADY RISE**  
Vehicle registrations up five-fold with sales of as many as 984,395 units during the month

units in June, as the agriculture sector has emerged a bright spot in an otherwise troubled economy. The registration data collated by the Federation of Automobile Dealers' Associations (FADA) are seen as a proxy to retail sales of vehicles. Most manufacturers report only monthly factory-gate numbers. The FADA data show registrations at 1,225 of the country's 1,435 regional transport offices.

"Unlock 1.0 coupled with increase in demand from the rural market

has boosted the retail sales with respect to the May month's numbers," FADA president Ashish Harsharaj Kale said.

At the end of June, almost all dealership outlets were operational barring in a few cities and towns which have once again implemented stringent lockdowns, he said.

The weak sales from a year earlier, however, still show the tepid demand environment amid continuing worries over the impact of the pandemic, which has crippled businesses and caused huge job losses. Extended lockdowns in certain cities and regions have also affected the industry, especially the operations of component suppliers causing supply issues at automakers that were mostly allowed to operate even in containment areas.

"June registrations, although better than May, are still not indicative of the actual demand situation as lockdown woes continue in some parts and the supply side is far from its complete potential," said Kale.


In June, registrations of passenger vehicles fell 38.34% to 126,417 units, while those of two-wheelers slid by 40.92% to 790,118 units and commercial vehicles by 83.83% to 10,509 units. Three-wheeler sales fell as much as 75.43% to 11,993 units.

Kale said positive rural sentiment, if backed with demand-boosting steps by the government, could ensure a quicker return to normalcy.

## Numbers at a Glance

Category	Jun-19	Jun-20	% Chg
Passenger Vehicles	2,05,011	1,26,417	-38.34
Commercial Vehicles	64,976	10,509	-83.83
Three-wheelers	48,804	11,993	-75.43
Two-wheelers	13,37,462	7,90,118	-40.92
Tractors	40,913	45,358	10.86
<b>Total</b>	<b>16,97,166</b>	<b>9,84,395</b>	<b>-42.00</b>

Vehicle registration Source: FADA



# Coffee Day Hires EY India to Handle CFO Functions

Move possibly meant to dispel any doubts in the minds of potential buyers

Sachin.Dave@timesgroup.com



**Mumbai:** Coffee Day Enterprises (CDEL), parent company of coffee chain Cafe Coffee Day, has roped in EY India to handle its CFO functions in a display of transparency, possibly intended to dispel any doubts in the minds of potential buyers of its business.

A team of EY has taken over all the functions that a chief financial officer is expected to undertake, including managing financials and monitoring cash flows of the company, people privy to the development told ET.

The development comes at a time when the debt-laden CDEL is looking to restart the bidding process for its entire business.

Many potential buyers have been treading cautiously following allegations of corporate governance issues at the company, people in the know said.

EY is expected to raise a red flag if it notices any discrepancies in the day-to-day dealings of the company, they said.

EY and Coffee Day Enterprises

did not respond to ET's queries as of press time on Tuesday.

In March this year, CDEL said it has repaid ₹1,644 crore to 13 of its lenders after it sold its technology business park to Blackstone. With this, the firm's total debt came down to ₹3,200 crore.

The company board is expected to speed up talks with interested investors once former Central Bureau of Investigation (CBI) official Ashok Kumar Malhotra submits his investigation report about a letter CCD founder V G Siddhartha wrote to the company board before he went missing on July 29 last year, people in the know said.

Siddhartha was found dead on July 31. He purportedly wrote a letter to the company board on July 27.

While there is no timeline for submitting the investigation report, many expect this could happen in the coming weeks.

**Amul SAGAR**

Tender Notice No.928 Dated 11/07/2020 Last date of tender deposit: 31st July 2020

Gujarat Cooperative Milk Marketing Federation Ltd, Anand (GCMMF) invites bid from Producer Responsibility Organization (PRO)/ Waste Management Agencies (WMA)/ Recyclers for Collection, Segregation and Recycling of post consumer plastic waste generated through sales of its products in all States/UTs Pan India as per below details:

Sr.	Tender	Qty (MTPM)	Items	Tender Document
1.	Collection, Segregation and Recycling of post consumer plastic waste	Approx. 3500	Recyclable plastics and multilayered packaging all over India.	Tender document available for online bidding on <a href="http://www.amul.com">www.amul.com</a>

GCMMF Ltd., Amul Dairy Road, Anand-388001, Gujarat  
Phone No. 02692-258506/7/8 Fax. 240185.  
Email: [pwm@amul.coop](mailto:pwm@amul.coop)

**FORM A PUBLIC ANNOUNCEMENT**  
(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

**FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED**

**RELEVANT PARTICULARS**

1 Name of corporate debtor	DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED
2 Date of incorporation of corporate debtor	17TH MAY 1979
3 Authority under which corporate debtor is incorporated / registered	REGISTRAR OF COMPANIES, MUMBAI
4 Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	L11101MH1979PLC021302
5 Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	(i) 1001, Raheja Centre, 214, Nariman Point, Mumbai Maharashtra - 400021 (ii) 701/702 Lakhani Centrium Plot No.27 Sector 15, Cbd Belapur (East) Navi Mumbai, Maharashtra - 400614
6 Insolvency commencement date in respect of corporate debtor	16th July, 2020
7 Estimated date of closure of insolvency resolution process	13th Jan, 2021.
8 Name and registration number of the insolvency professional acting as Interim resolution professional	Name- Vinit Gangwal Reg No. -IBBVIPA-002/IP-N00091/2017-18/10235
9 Address and e-mail of the Interim resolution professional, as registered with the Board	Address- Office No 503, 5th Floor, Varun Capital, CTS No. 364-365/13, Off J.M Road, Bharat Petroleum Lane, Next to Citiloft, Shivajinagar, Pune - 411005 Email id: <a href="mailto:vinitgangwal@sudharman.in">vinitgangwal@sudharman.in</a>
10 Address and e-mail to be used for correspondence with the Interim resolution professional	504, 5th Floor, The Central Building, Shell Colony Road, Chembur (East), Mumbai-400071. Email id: <a href="mailto:in.dolphinoffshore@gmail.com">in.dolphinoffshore@gmail.com</a>
11 Last date for submission of claims	31st July, 2020
12 Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the Interim resolution professional	Not applicable on the basis of available information
13 Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not applicable on the basis of available information
14 (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	Weblink: <a href="http://www.ibbi.gov.in">www.ibbi.gov.in</a> (for relevant forms) (B) NA

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered the commencement of corporate insolvency resolution process of DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED on 16th July, 2020. The creditors of DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED, are hereby called upon to submit their claims with proof on or before 31st July 2020, to the interim resolution professional at the address mentioned against entry no. 10 above. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claims shall attract penalties.

VINIT GANGWAL  
INTERIM RESOLUTION PROFESSIONAL  
IBBI/PA-002/IP-N00091/2017-18/10235

Date- 21st July, 2020  
Place- Mumbai

**Hindustan Unilever Limited**

Registered Office : Unilever House, B.D. Sawant Marg, Chakala, Andheri East, Mumbai 400 099  
CIN : L15140MH1933PLC002030, Tel : +91 (22) 3983 0000, Email: [levercare.shareholder@unilever.com](mailto:levercare.shareholder@unilever.com)

Sales Growth

+4%

PAT(bei)\* Growth

+7%

Special Dividend

₹ 2,232 crores  
₹ 9.50 per share

Figures above depict year on year comparison \*before exceptional items

**Extract of standalone financial results of Hindustan Unilever Limited for the quarter ended 30th June, 2020**  
(₹ in Crores)

Particulars	Standalone		
	Unaudited Results for the Quarter ended 30th June		Audited Results for the Year ended 31st March
	2020	2019	2020
Income from operations	10,560	10,114	38,785
Profit from ordinary activities after finance costs but before exceptional items	2,529	2,556	9,289
Profit before tax (after exceptional items)	2,411	2,563	9,092
Net Profit after tax (after exceptional items)	1,881	1,755	6,738
Other Comprehensive Income (after tax)	4	(0)	(89)
Total Comprehensive Income (after tax)	1,885	1,755	6,649
Paid up equity share capital (par value Re. 1/- each, fully paid)	235	216	216
Reserves			7,815
Earning Per Share (of Re. 1/- each)			
Basic	₹8.01	₹8.11	₹31.13
Diluted	₹8.01	₹8.11	₹31.12

**Extract of consolidated financial results of Hindustan Unilever Limited for the quarter ended 30th June, 2020**  
(₹ in Crores)

Particulars	Consolidated		
	Unaudited Results for the Quarter ended 30th June		Audited Results for the Year ended 31st March
	2020	2019	2020
Income from operations	10,731	10,364	39,783
Profit from ordinary activities after finance costs but before exceptional items from continuing operations	2,561	2,613	9,373
Profit before tax (after exceptional items) from continuing operations	2,442	2,620	9,173
Net Profit after tax (after exceptional items) from continuing operations	1,897	1,795	6,764
Net Profit after tax (after exceptional items) from discontinued operations	(0)	(0)	(8)
Other Comprehensive Income (after tax)	4	(0)	(89)
Total Comprehensive Income (after tax)	1,901	1,795	6,667
Paid up equity share capital (par value Re. 1/- each, fully paid)	235	216	216
Reserves			8,013
Earnings per share from continuing operations (of Re. 1/- each)			
Basic	₹8.08	₹8.28	₹31.21
Diluted	₹8.08	₹8.27	₹31.21
Earnings per share from discontinued operations (of Re. 1/- each)			
Basic	₹(0.00)	₹(0.00)	₹(0.04)
Diluted	₹(0.00)	₹(0.00)	₹(0.04)

The above is an extract of the detailed format for quarterly financial results for quarter ended 30th June 2020 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter ended 30th June 2020 are available on the Stock Exchange websites [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com); and under the Investor Relations section of our website at <http://www.hul.co.in>.

**Foot Notes:**

1. The unaudited financial statements for the quarter ended 30th June 2020 have been taken on record by the Board of Directors at its meeting held on 21st July 2020. The statutory auditors have expressed an unqualified report on the above results.

By order of the Board  
**Sanjiv Mehta**  
Chairman and Managing Director  
(DIN: 06699923)

Place: Mumbai  
Date: 21st July 2020

**MARUTI SUZUKI**

**NEXA**

## A BOLD INSPIRATION.

Inspire the world with the bold Baleno. As in these unprecedented times, it's the bold that everyone looks up to.

CREATE. INSPIRE.

**NEXA SAFETY FIRST**

**THE NEW BALENO**

Scan the QR code to discover the bold side of Baleno.

New Smart Hybrid Technology

New Dual Jet, Dual VVT Engine

**NEXA Safety Shield**  
Standard Across All Variants

- DUAL FRONT AIRBAGS
- ABS WITH EBD
- PEDESTRIAN PROTECTION COMPLIANCE
- FULL FRONTAL IMPACT COMPLIANCE, FRONTAL OFFSET IMPACT COMPLIANCE, SIDE IMPACT COMPLIANCE

EMI starts at ₹ 899\* | 100% On-road Funding\*

Contact us at  
**1800-200-6392**  
**1800-102-NEXA**

www.nexaexperience.com  
NOW YOU CAN ALSO BOOK ONLINE

**CENTRAL MUMBAI:** NEXA KURLA WEST (FORTPUNE AUTOMOTIVE CARS PVT. LTD. PH: 022-4924285, 8689808888),  
**NEXA ANDHERI EAST** (SHIVAM AUTOZONE PH: 8600288888), **NORTH MUMBAI:** NEXA WAKHUR (SAI SERVICE PVT. LTD. PH: 91-836907840),  
**NEXA MIRAJ BHAYANDER** (PARAMOUNT WHEELS PVT. LTD. PH: 9004966966),  
**EAST MUMBAI:** NEXA BHANDUP (KTS AUTOMOTORS PVT. LTD. PH: 9930246246),  
**SOUTH MUMBAI:** NEXA LOWER PAREL (SAI SERVICE PVT. LTD. PH: 022-4303031, 750670474),  
**KHARGHAR:** NEXA KHARGHAR (SIRAM MOTORS PVT. LTD. PH: 022-61403232, 829110002),  
**THANE:** NEXA THANE SOUTH (EXCEL AUTOVISTA PH: 8291958026, 777002830),  
**NEXA THANE NORTH** (AUTOMOTIVE MANUFACTURERS PVT. LTD. PH: 18002100021),  
**NAVI MUMBAI:** NEXA VASHI PALM BEACH ROAD (MAY CAR (PUNE)) PVT. LTD. PH: 9326928297, 9020910092.

\*Finance scheme details mentioned above are at the sole discretion of financier and terms and conditions as specified by the financier shall apply. For more details, please contact your nearest NEXA dealership. Features and accessories shown may not be part of standard fitment. Black Glass Shade on the vehicle is due to the lighting effect. Images used are for illustration purposes only. Offers vary across variants. Maruti Suzuki India Limited reserves the right to discontinue offers without notice.

**connect**  
A REVOLUTIONARY WAY TO CONNECT TO YOUR CAR  
+ Mobile Tracking  
+ Emergency Alert  
+ Vehicle Behavior Analysis  
+ Use Vehicle Status  
+ Remote Start/Engine  
+ Vehicle Alerts  
Offered separately as Genuine NEXA Accessory

